

Auto ancillary stocks set for fast lane, say analysts

Easing commodity prices & supply snags, and new car launches to aid sector

LOVISHA DARAD
New Delhi, 8 September

A turnaround in the margin pressure faced by auto ancillary companies may begin by the second half of the 2022-23 financial year (H2FY23), analysts say, as they expect the industry to reap the benefit of softening commodity prices, and easing supply snags with a lag. However, higher inventory costs may continue to dent the financials in the near-term.

"Despite minor relief in margins due to a cool-off in commodity prices, we expect margins to remain subdued in Q2FY23 due to higher inventory costs. We expect profitability to be visible from Q4FY23 onwards," said Ricky Kirpalani, lead sponsor, First Water Capital Fund (AIF). So far in 2022, key raw materials used in automobile manufacturing like steel, iron ore, aluminum, nickel, and rubber have dropped in the range of 16 per cent to 45 per cent. The decline, Nishit Master, portfolio manager, Axis Securities, said, could support margins of related companies, coupled with higher utilisation levels, and easing of semi-conductor shortages.

New order-book, EV push Meanwhile, a bevy of car launches ahead of the festive season is expected to brighten



ON YOUR MARK...

| (As on Sep 8) | CMP (₹) | YTD (% change) |
|-------------------------------|----------|----------------|
| Schaeffler India | 3,507.9 | 99.5 |
| Timken India | 3,401.6 | 71.1 |
| Minda Corporation | 232.3 | 37.7 |
| SKF India | 5,002.5 | 33.6 |
| Sundaram-Clayton | 4,672.3 | 23.2 |
| Jamna Auto Industries | 124.5 | 20.8 |
| ZF Commercial Vehicle Control | 10,035.7 | 18.1 |
| Varroc Engineering | 386.8 | 16.6 |
| Exide Industries | 169.8 | 1.0 |
| Bosch | 17,259.3 | 0.3 |
| Sensex | 59,688.2 | 2.5 |

CMP: Current market price
Compiled by BS Research Bureau Source: Bloomberg, exchange

fortunes of auto ancillary products. While Maruti Suzuki is scheduled to launch Grand Vitara this month; Mahindra and Mahindra, too, will see the XUV300 rolling out in September 2022. As per reports, around 10 to 15 new passenger vehicles are set to hit the roads later this year.

According to AK Prabhakar, head of research, IDBI Capital, auto-ancillary stocks like Sundram Fasteners, Bharat Forge, Timken, and Mahindra CIE may rally around 20-25 per cent in the short-to-medium term, benefitting from a healthy order book and demand upsurge.

"Tyre stocks, too, are

expected to see some relief as Brent Crude oil slumps to \$90 per barrel," said Prabhakar.

That apart, auto ancillary companies involved in manufacturing of crucial safety equipment, may benefit from the government's renewed push towards road safety, provided over-regulation doesn't hamper sales, analysts said.

Union Transport Minister Nitin Gadkari, at a Business Standard event on Tuesday, said that the government will make it mandatory for car-makers to provide at least six airbags in an eight-seater vehicle from October onwards, in order to reduce road accident fatalities.

From electric mobility perspective, Gaurang Shah, investment strategist, Geojit Financial Services said Exide Industries and Amara Raja Batteries stand to benefit as both the companies have invested heavily to build battery manufacturing facilities. On the bourses, shares of auto ancillary companies like Automotive Axles, Bosch, Fiem Industries, Gabriel India, GNA Axles, Lumax Industries, and Varroc Engineering have surged up to 36 per cent so far this year, shows ACE Equity data. In comparison, the S&P BSE Sensex and Nifty50 have gained over 1 per cent, during the same period.

Broking industry growth moderating after strong FY22: ICRA

The growth in the domestic broking industry is moderating, following a robust performance during the 2021-22 financial year (FY22). During the first quarter of FY23, the net operating income for the industry fell 10 per cent, while net profits dropped 25 per cent on a quarterly basis, highlights ICRA Research in a note.

The change comes on the back of a drop in trading volumes amid heightened market uncertainty. ICRA, however, believes that the outlook for the brokerage industry is stable, though its

revenue trajectory and profitability are expected to moderate from the FY22 levels. The rating agency said that changes in regulations have increased operating capital requirements for the broking industry. "Stricter compliance, technology requirements, and discounted pricing pressures have hurt small brokerages. Discount brokerage houses are estimated to have accounted for about 60 per cent of active clients as of June 2022, up from 2 per cent in March 2016," it said.

BS REPORTER

Consider G-Sec STRIPS to lock in returns for very long tenures

Since this is a nascent category to invest, there could be liquidity risk

SANJAY KUMAR SINGH

G-SEC STRIPS' YIELDS ARE CURRENTLY ATTRACTIVE

| Scrip name | Maturity date | Offer yield (%) | Price (₹) | Maturity price (₹) |
|-----------------------|---------------|-----------------|-----------|--------------------|
| CSTRIP GS15-DEC-2023C | 15 Dec '23 | 6.40 | 92.30 | 100 |
| CSTRIP GS22-AUG-2027C | 22 Aug '27 | 7.05 | 70.93 | 100 |
| CSTRIP GS17-DEC-2032C | 17 Dec '32 | 7.25 | 49.43 | 100 |
| CSTRIP GS02-JUL-2040C | 2 Jul '40 | 7.38 | 26.38 | 100 |

Note: C in the name means the Strip has been created from a coupon payment; P means from principal Source: BondsIndia.com

Investors who want to invest in a sovereign-backed instrument which offers better returns than fixed deposits, may consider a product called G-Sec STRIPS (STRIPS stands for separate trading of registered interest and principal securities).

However, since this is a nascent product category, understand its pros and cons well.

Created from G-Secs

Both G-Secs (government securities) and G-Sec STRIPS are issued by the Reserve Bank of India (RBI) and have sovereign backing. G-Secs pay investors a half-yearly coupon. An investor who invests in, say, a five-year G-Sec (coupon rate, say, 7 per cent) receives 10 coupons, and the principal at the end of five years.

These coupons and principal can be stripped into separate securities to create G-Sec STRIPS. Each of these STRIPS will pay 3.5 per cent (in this example) on maturity date, and one will pay ₹100 at the end of five years.

The RBI auctions G-Secs. An entity, such as a primary dealer or a bank, that possesses G-Secs can request the central bank to convert them into G-Sec STRIPS.

"The seller applies a discount to each of these cash flows and sells them to customers. In effect, the customer buys a deep-discount bond," says Ankit Gupta, founder, BondsIndia.com, a platform trying to promote G-Sec STRIPS among retail investors. Currently, retail investors can buy them online from BondsIndia.com.

Some other bond players could be offering them in private, off-line transactions.

"Another option is to go to the secondary market segment of the RBI Retail Direct platform. It has a negotiation system. You can place a buy request and buy them in a negotiated transaction there," says Udbhav Rajeshbhai Shah, investment advisor, iFast Global Markets.

In BondsIndia.com, the minimum investment required is the face value

of ₹1,000 (the discounted price at the time of purchase would be less). Investors need a demat account.

Lock-in your returns

G-Sec Strips allow investors to lock in returns over a wide variety of tenures. "We can make these instruments available for tenures ranging from six months to 30-35 years," says Gupta.

Investors who need a guaranteed payout after a fixed tenure for goals such as a child's college education or marriage or their own retirement can invest in them. Investing in G-Secs wouldn't work as they don't need regular payouts.

Being government-backed, they carry zero default risk. And by holding them till maturity, the investor can eliminate interest-rate risk.

Stripping converts each payout into a tradeable instrument.

"The stripped coupons and the principal each become a separate security that can be traded. Investors can sell them before maturity if they want to," says Joydeep Sen, corporate trainer (debt markets) and author.

In a falling interest rate scenario, the investor could make a gain by selling them in the interim.

Higher returns than FDs

Currently, G-Sec Strips are offering higher returns than bank fixed deposits (FDs). Ten-year G-Sec Strips are offering 7.25 per cent yield. The 5-10 year FD from the State Bank of India is offering 5.65 per cent (6.45 per cent to senior citizens).

Nascent category

This is a nascent product category. "Not many brokers are offering them. This creates concentration risk. If several brokers were offering the product, the price discovery would have been more efficient at the time of purchase and sale (prior to maturity)," says Shah.

While the wholesale segment of the G-Sec market is liquid, this doesn't hold true for the retail segment. This will hold true for G-Sec Strips also.

Exit before maturity could create interest-rate risk. "If interest rates have moved up between your purchase and sale date, there would be a mark-to-market impact that would adversely affect your return," says Sen.

Taxed as interest on maturity

Gains from these instruments get taxed as interest income at maturity in the hands of investors and as business income in the hands of traders.

"Where the Strips are transferred at any time before maturity date, the difference between the sale price and the cost of the Strips will be taxable as capital gains in the hands of an investor, or as business income in the hands of a trader," says Suresh Surana, founder, RSM India.

Target maturity funds (TMFs) have tenures up to 10 years and fixed maturity plans (FMPs) up to five years. When held for more than three years, they offer indexation benefit.

Should you invest?

Invest in G-Sec Strips if you understand the product, have a very long tenure, and won't need the money before maturity. "If you need money in the interim, take a loan against these securities," says Shah.

IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED
CIN: L74140MH2008PLC177884
Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.
Tel: (+91-22) 4876 5600 | Fax: (+91-22) 4646 4706
Email id: secretarial@iiflw.com | Website: www.iiflwealth.com

NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Fifteenth Annual General Meeting ("AGM") of IIFL Wealth Management Limited ("Company") will be held on Friday, September 30, 2022, at 4:00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members at a common venue, to transact the businesses specified in the Notice convening the AGM ("AGM Notice") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015") read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and all other applicable circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") in this regard (collectively referred as "MCA and SEBI Circulars").

In accordance with the MCA and SEBI Circulars, the AGM Notice along with the Annual Report of the Company for the financial year 2021-22, is sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses were registered with the Company / Depositories. Members may note that the AGM Notice and aforesaid Annual Report is also available on the website of the Company i.e. www.iiflwealth.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The dispatch of the AGM Notice through e-mails is completed on Thursday, September 8, 2022.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015, read with Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on the businesses specified in the AGM Notice through e-voting services of CDSL. The voting rights of Member shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up share capital of the Company. Only the Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

All the Members are informed that:

- Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose names are recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by Depositories, as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022, are eligible ("Eligible Members") to exercise their right to vote by remote e-voting system as well as e-voting during the AGM, on the businesses specified in the AGM Notice.
- The remote e-voting shall commence on Monday, September 26, 2022, at 9:00 a.m. (IST).
- The remote e-voting shall end on Thursday, September 29, 2022, at 5:00 p.m. (IST).
- The remote e-voting will not be allowed before or beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be disabled by CDSL after 5:00 p.m. (IST) on September 29, 2022.
- Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to change subsequently.
- The manner of remote e-voting for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email address is provided in the AGM Notice.
- E-voting during the AGM:
 - The Members can participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but will not be able to cast their vote again at the AGM.
 - The procedure for e-voting at the AGM is mentioned in the AGM Notice.
 - Only those Members, attending the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote at the AGM.

Any person who becomes Member of the Company after the AGM Notice is sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022, is requested to refer to the login method explained in the AGM Notice and may contact the Company at secretarial@iiflw.com in case of any queries.

In case of queries / grievances relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual for members at the HELP Section at the website of the CDSL i.e. www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no: 1800 22 5533 or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL at A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatall Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or write an e-mail to the Company at Secretarial@iiflw.com.

For IIFL Wealth Management Limited
Sd/-
Rohit Bhase
Company Secretary
ACS: 21409

Place: Mumbai
Date: September 08, 2022

— TENDER CARE —

— Advertorial

BRIGHT FUTURE EXPO: AN INITIATIVE OF GRAMEEN BANK WOMEN EMPLOYEES

On the initiative of Women Officers of Maharashtra Gramin Bank, Bright Futures Expo was organized at Varsha Inn Hotel here recently. The initiative was inaugurated by the bank's director Shri. AP Pathak, Additional Commissioner, Aurangabad Division. Mr. Milind Gharad, Chairman of the Bank, Mr. Vasant Burkul, Regional Manager were present on this occasion. Through this EXPO, information about various loan schemes of the bank, home loan, car loan, commercial loan, property mortgage loan, doctors special loan etc., quick loan approval is being given by scrutinizing the loan documents. Mr. Sanjay Wagh, Chief General Manager of the Bank bank has informed that through this Bright Futures Expo, today Rs. 150 crore loans have been sanctioned. Mr. Milind Gharad, Chairman of the Bank has congratulated all the women officers for creating this new ideal by working hard for women employees and officers.

LIC OF INDIA INTRODUCES LIC'S NEW PENSION PLUS (PLAN NO. 867)

Life Insurance Corporation of India has introduced a new plan - LIC's New Pension Plus (Plan No. 867) with effect from 05.09.2022. The UIN for this plan is 512L347V01. This is a non participating, Unit Linked, Individual Pension Plan which helps to build corpus by systematic and disciplined savings which can be converted into regular income by purchase of an annuity plan on completion of term. The product was launched at Hotel Trident in a function of Insurance Week Celebration in the presence of Retired Chairman and Managing Directors. Shri. G.N. Bajpai, Retired Chairman, LIC & SEBI and Shri. T.S. Vijayan, Retired Chairman, LIC & IRDAI were also present at the event. This plan can be purchased either as Single Premium or Regular Premium payment frequency. Under a Regular Premium policy, the Premium shall be payable over the term of the policy. The Policyholder shall have option to choose the amount of premium payable and policy term subject to minimum and maximum limits of Premium, Policy Term and Vesting Age. An Option shall also be available to Life Assured to extend the accumulation period or de-

BOMBAY MERCANTILE CO-OPERATIVE BANK REGISTERS PROFIT OF RS 2.36 CRORES IN YEAR 2021-2022

For the third year in row consecutively, overcoming the two corona waves and its continuing after effect that had hit the economy, the Bombay Mercantile Co-operative Bank has registered a profit of Rs 2.36 crores in the year 2021-2022. This was announced by the Bank chairman Zeeshan Mehdi while addressing the 85 Annual General Body held today at the Haj House in Mumbai. Mr Mehdi unveiled the future plans and said the Bank will soon foray into the Insurance Sector and Mutual Funds sector, permission of which have been received by the RBI as a part of our major diversification plan "to broad base our base and augment resources After the launch of mobile app last year, the Chairman said whose services are being utilized by a large section of bank customers. Mr Mehdi said new features like RTGS and NEFT digital transaction have been added. Besides these, the Bank has also implemented UPI and BBPS enabling digital transaction online on Paytm, Google Pay and other platform.

VARIOUS PROGRAMS AND FUNCTIONS ORGANIZED BY BANK OF INDIA, AHMEDABAD ZONE ON OCCASION OF 117TH FOUNDATION DAY

The Foundation Day function was organized by Bank of India, Ahmedabad Zone on 07 September 2022 on the occasion of 117th Foundation Day of the Bank. Various business campaigns as well as various activities were organized in the zone during the function, under which the Coordination Cell for BoI Retired Members, Gujarat was inaugurated by Shri. Rajendra Man Pandey, General Manager, National Banking Group, Gujarat in the Zonal Office. Shri Ravi Shankar, Zonal Manager, Ahmedabad Zone and other executives contributed for environmental protection by planting trees in Gujarat Vidyapeeth. After that a health check-up camp was organized for all the staff members in Ahmedabad zonal office.

SANJAY MALHOTRA, SECRETARY, DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES PARTICIPATES IN CUSTOMER CONNECT & OUTREACH PROGRAM ORGANISED BY BoM

Bank of Maharashtra organized a customer connect and outreach program at PYC Gymkhana, Pune on 3rd September, 2022. Shri Sanjay Malhotra, Secretary, Department of Financial Services, was the chief guest for the event. Shri Bhushan Kumar Sinha, Joint Secretary, DFS was also present. MD & CEO, BoM, Shri AS Rajeev,

members were present in the event. Before attending the event Shri Malhotra chaired a meeting, at BoM, Head Office with the Top Management of the Bank, where he reviewed Bank's performance. Sanjay Malhotra, Secretary, Department of Financial Services congratulated BoM, for being the Top performer in terms of Business growth among PSBs. Shri Malhotra, asserted on devising various banking products and services and considering customer satisfaction as top priority. Shri A S Rajeev, MD & CEO, BoM said, "This really is a proud moment for all of us having Secretary, Financial Services among us today and this will signify our future journey ahead.

BHARAT EXPLOSIVES LIMITED
 CIN - L65921UP1962PLC000945
 Regd. Office: 9KM, Lalitpur - Jhansi Road, Lalitpur, Uttar Pradesh-284403
 Ph. No. 0120 4001900, Fax No. 0120 4001901, E-mail - info@belindia.co.in

Notice is hereby given that the 59th Annual General Meeting (AGM) of the Members of **BHARAT EXPLOSIVES LIMITED** will be held on **Friday, 30th day of September, 2022, at 2:30 P.M.** at the registered office of the Company at **9 K.M., Lalitpur - Jhansi Road, Lalitpur 284403, Uttar Pradesh** to transact the business as set out in the Notice of AGM, in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA").

In accordance with the circulars issued by MCA, the Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent electronically, to those Members holding equity shares as on August 26, 2022 and whose e-mail addresses are registered with the Company or Link Intime India Pvt. Ltd (Link Intime) RTA of the company or the Depository Participant(s). The Notice of the AGM and Annual Report shall also be available on the e-voting website of the Link Intime at <https://instavote.linkintime.co.in/>. The dispatch of Notice of the AGM along with Annual Report through e-mails has been completed on September 7th, 2022.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014, your company is pleased to provide remote e-voting facility to its members to cast their vote by electronic means on the resolutions proposed to be transacted at the 59th AGM. The company has arranged remote e-voting facility through Link Intime at <https://instavote.linkintime.co.in/>. The detailed procedure/instructions for remote e-voting are contained in the notice of AGM.

A Member whose name appears in the register of members as on the cut-off date i.e. 23rd September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting through ballot process at the venue of the meeting. Members, who cast their votes by remote e-voting, may attend the AGM but will not be entitled to cast their votes once again.

Any person who becomes a member of the company after the dispatch of Notice and holds shares as on the cut-off date i.e. on 23rd September, 2022, if already registered with Link Intime for e-voting then you can use your existing user id and password otherwise you obtain the login id and password by sending request to enotices@linkintime.co.in or info@belindia.co.in

The remote e-voting period commences on 27th September, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on 29th September, 2022 at 5:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by Link Intime for voting thereafter. Once the vote on a resolution cast by a Member, he shall not be allowed to change in subsequently. The Company has appointed M/s. J. K. Gupta & Associates, Practising Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process.

Members may contact Ms. Shweta Dua, Authorized Representative at 0120 4001900 and/or at info@belindia.co.in for any information or queries pertaining to electronic voting. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to send request to the Company/your depository to receive timely communication.

By order of the Board of Directors
For Bharat Explosives Limited
 Sd/-
Shweta Dua
 Company Secretary

Date: September 7th, 2022
 Place: Noida

UVAL
URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED

CIN : L31500MH2004PLC145760
 Regd. Office : Shop No. 329 Avior, Nirmal Galaxy, L. B. S. Marg, Mulund (West), Mumbai City-400 080, Maharashtra, India.

Ph. No. : (0252) 231 4248 E-mail : info@uravilamps.com Website : www.uravilamps.com

NOTICE OF 18th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC) / OTHER THAN AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given to the members of Uravi T And Wedge Lamps Limited ("Company") pursuant to provisions of section 96 of the Companies Act, 2013 (Act) read with Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ("Rules"), that the 18th Annual General Meeting of the Company (AGM) to be held on Friday, September 30, 2022 through VC/OAVM at 10:30 A. M. (L. S. T.) to transact the business as set out in the notice of AGM.

In view of the continuing restrictions on the movement of people at several places in the country, due to outbreak of COVID-19, the Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 20/2021 dated 12th September, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, and General Circular No. 03/2022 dated 5th May, 2022 and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) during the Calendar Year 2022. In accordance with, the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 18th AGM of the Company shall be conducted through VC / OAVM on Friday, September 30, 2022 at 10:30 A. M. The Company has sent electronic copies of Annual Report along with the Notice of AGM on September 07, 2022 to those shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participants.

Members holding shares in physical form or dematerialized mode, as on cut-off date i.e. September 23, 2022, being the cut-off date may cast their vote electronically on the resolutions set forth in the Notice of AGM through electronic system of NSDL ("remote e-voting"). All the members are hereby informed that:

- The business, as set out in the notice of AGM, may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.
- The remote e-voting period shall commence on Tuesday, September 27, 2022 at 9:00 A. M.
- The remote e-voting period shall end on Thursday, September 29, 2022 at 5:00 P. M.
- The cut-off date for determining eligibility to vote by remote e-voting or e-voting at the AGM shall be September 23, 2022.
- Any member who acquires shares of the company and become the member of the company after dispatch of notice and holding shares as of cut-off date i.e. September 23, 2022 may obtain login ID and password by sending a request at mail to : evoting@nsdl.co.in.

Members may note that:

- The remote e-voting shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by member, the member shall not be allowed to change it subsequently.
- The facility for voting at the AGM shall be made available by the NSDL.
- Members who have voted through Remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.
- The person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.
- The Notice of the AGM along with the Annual Report is made available on the website of the company at www.uravilamps.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
- In case of any queries / grievances relating to voting by electronic means or technical assistance before and during the AGM, the member may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL or Company as given below:

| | |
|--|--|
| <p>NSDL Contact : Email id : malls.evoting@nsdl.co.in Telephone No. : 1800 1020 990</p> | <p>Uravi T and Wedge Lamps Limited Contact Person : Mr. Niraj Damji Gada, Managing Director • Email id : info@uravilamps.com • Tel. No. : 080-42548800</p> |
|--|--|

FOR URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED Sd/-
Niraj Damji Gada
 Managing Director
 DIN: 00515932
 Rameshwar Media

Date : September 08, 2022
 Place : Mumbai

JHS Svendgaard Laboratories Limited
 Corporate Identity Number: L74110HP2004PLC027558
 Regd. Office: Trikulpur Road, Khairi Kala - Amb, Tehsil - Nahar, Distt: Sirmour, Himachal Pradesh
 Ph. No.: 011-29949675 and Fax No. 01702-238830
 Website: www.svendgaard.com • email: enquiry@svendgaard.com

INFORMATION REGARDING ANNUAL GENERAL MEETING

It is hereby informed that 18th Annual General Meeting ("AGM") of the Members of JHS SVENDGAARD LABORATORIES LIMITED ("the Company") will be held on **Friday, September 30, 2022 at 11:00 a.m.** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and General Circular dated May 5, 2022 read with earlier circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), to transact the business set out in the Notice convening the AGM.

In compliance with the aforesaid MCA Circulars and the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular dated May 13, 2022, read with circular dated 12, 2020 and January 15, 2021 (hereinafter referred to as "SEBI Circulars"), the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 will be sent to the Members of the Company electronically, whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s) as on September 2, 2022. A member may demand the hard copy of the same by writing us at cs@svendgaard.com. The Notice and aforesaid documents will also be available on the Company's website https://www.svendgaard.com/annual_reports.html on the websites of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting, Participation at the AGM through VC/OAVM and e-Voting at the AGM:
 The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the AGM through VC/OAVM and for providing e-voting facility. Members of the Company holding shares in dematerialized form, as on the cut-off date of Friday, September 23, 2022, may cast their vote electronically and attend the AGM. To attend the AGM through VC/OAVM, Members are requested to login at NSDL e-voting system.

Members may cast their vote through remote e-Voting at NSDL e-voting system by using their login credentials. The facility for e-Voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

The manner of voting including voting remotely (remote e-Voting) by members holding shares in dematerialised mode and for Members who have not registered their email address will be provided in the Notice of this AGM.

Since, all the members of the Company are holding shares in dematerialized form, therefore they are requested to register/update their email address and dividend mandate with the Depository Participants ("DP") with whom they are maintaining their demat accounts by submitting forms and documents as may be required by the DP.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting the vote through remote e-Voting before or during the AGM.

Members who have not registered their e-mail address with the Company or RTA, can register their e-mail address for receipt of the Notice of AGM, Annual Report and login details for joining the AGM through VC including e-voting by sending a request to the Company at cs@svendgaard.com, by providing their name, folio number/DPID & Client ID, client master or copy of consolidated account statement (in the case of demat holding), copy of share certificate – front and back (in the case of physical holdings), self-attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card in support for registering e-mail address.

If the email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent on registered email addresses of the member. Same credentials should be used for attending the AGM through VC. If the member is already registered for electronic voting, then member can use the existing login credentials for remote e-voting facility of NSDL, and same credentials can also be used to attend the AGM through VC. For further details and information about registration, please refer the notice of AGM.

The Company has engaged the services of NSDL as the agency to provide the electronic voting facility and VC facility. In case of any queries, including issues and concerns related to remote e-voting and voting at AGM you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. : 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mahtra, Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, at the designated email address: pallavi@nsdl.co.in / evoting@nsdl.co.in or at telephone no. +91 22 2499 4545.

By Order of the Board of Directors
For JHS Svendgaard Laboratories Limited
 Sd/-
Nikhil Nanda
 Managing Director

Date : September 07, 2022
 Place : New Delhi

HARISH
Harish Textile Engineers Limited
 CIN: L2919MH2010PLC201521
 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069.
 Tel. 022 40373000/26367151/2/3, E-mail: investor@harishtextile.com
 Website: www.harishtextile.com

AGM NOTICE
 Notice is hereby given that the 12th Annual General Meeting (AGM) of the Members of **HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED** will be held on **Friday, 30th day of September, 2022 at 11:30 A.M.** at the registered office of the company situated at 19, Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai- 400069 to transact the Business as set out in the Notice of AGM.

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING

All the shareholders of the company are informed that Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Member's Register and Share Transfer Books of the company will be closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. The Cut-off date for providing e-Voting is Friday, 23rd September, 2022.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes by electronic means ("remote e-voting") as provided by National Securities Depository Limited (NSDL) on all the resolutions as set forth in the Notice of AGM. All the members are hereby informed that:

- Electronic copies of the Annual Report for FY, 2021-2022 also containing Notice of the AGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The same is available on Company's website www.harishtextile.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The dispatches of Annual Report for FY, 2021-2022 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mail on **Wednesday, September 07, 2022**.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Friday, 23rd September, 2022, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL, from a place other than the venue of AGM (remote e-voting). All the members are informed that:
 - The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
 - The remote e-voting shall commence on Tuesday, the 27th September, 2022 at 09.00 a.m. (IST);
 - The remote e-voting shall end on Thursday, the 29th September, 2022 at 05.00 p.m. (IST);
 - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means at the AGM is Friday, 23rd September, 2022.
 - Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Friday, 23rd September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
 - Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again; (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of e-voting as well as voting at the AGM through ballot paper; and (e) The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on Friday, 23rd September, 2022, being cut-off date.
- In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Download section of www.evoting.nsdl.com or write an email to evoting@nsdl.co.in or call a toll-free no.: 1800 1020 990 / 1800 224 430.

By order of the Board of Directors
For Harish Textile Engineers Limited
 Sd/-
Priya Gupta
 Company Secretary

Date: 07/09/2022
 Place: Mumbai

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED
 CIN: L17100MH1984PLC033143
 Regd. Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030
 Tel: 6667 7000 Fax: 6667 7279, Website: www.zodiaconline.com
 Email id: contactus@zodiacm.com

NOTICE

1) Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Friday, September 30, 2022 at 3:00 p.m.** through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM). In compliance with General Circular Numbers 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "Circulars") Companies are permitted to hold AGM through VC/OAVM, without physical presence of Members at a common venue. Hence the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the businesses as set out in the Notice dated August 12, 2022 already sent to the Members of the Company.

2) Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, September 21, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting for the Financial Year ended March 31, 2022.

3) The Annual Report for the Financial year 2021-22, Notice of the 38th AGM and all accompanying documents have been sent to all the members whose email IDs are registered with their respective Depository Participant(s) of the concerned Depository. The same are also available on the website of the Company at www.zodiaconline.com and on the websites of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

4) Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022, may cast their vote electronically through remote e-voting on the business as set out in the Notice of the AGM or e-voting system at the AGM provided by KFin Technologies Limited (**KFinTech**)).

5) All the members are informed that:

- the business as set forth in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on Monday, September 26, 2022 at 9:00 a.m. and shall end on Thursday, September 29, 2022 at 5:00 p.m.;
- The cut-off date for determining eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, September 21, 2022.
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 21, 2022 may obtain the login ID and password by sending a request at <https://evoting.kfintech.com>. However, if a person is already registered with KFinTech for e-Voting then the existing user ID and password can be used for casting the vote.
- Members may note that –

- the remote e-voting module shall be disabled by KFinTech after 5:00 p.m. on Thursday, September 29, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for e-voting shall also be made available during the Meeting and the members attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote through e-voting system at the AGM;
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and vote at the AGM through electronic e-voting system.

7) The manner of remote e-voting and e-voting at the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. In this regard, the members who have not registered/updated their email addresses, may get their email address and mobile number registered with their Depository Participants/ Company's Registrar KFin Technologies Limited (Formerly known as KFin Technologies Private Limited), respectively to receive the Annual Report, AGM notice and voting instructions along with user ID and password for the 38th AGM of the Company.

8) The Notice of the 38th AGM is available on the Company's website, viz. www.zodiaconline.com and also on KFinTech website viz. <https://evoting.kfintech.com>.

9) In case of any queries or issues regarding e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and remote e-Voting user manual available at <https://evoting.kfintech.com> under help section or call 1800 309 4001 (Toll free) or contact Mr. Shyam Kumar, KFin Technologies Limited (Formerly known as KFin Technologies Private Limited), Unit: Zodiac Clothing Company Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandali, Hyderabad-500032, Telangana, Email: https://evoting.kfintech.com

By Order of the Board
For Zodiac Clothing Company Limited
 Sd/-
Kumar Iyer
 Company Secretary
 Membership No.: A9600

Date : September 07, 2022
 Place : Mumbai

*** smami realty limited**
 CIN: L45400WB2008PLC121426
 Regd. Off: Acropolis, 13th Floor, 1858/1, Rajdanga Main Road, Kasba, Kolkata – 700107,
 Tel. 022 6625 1200; E-mail: infra@emamirealty.com Website: www.emamirealty.com

NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ("AGM") of the Members of Emami Realty Limited will be held on Thursday, 29th September, 2022, at 11.30 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") only, to transact the businesses as set out in the Notice dated 9th August, 2022.

The AGM will be held without the physical presence of members at a common venue. This is in accordance with the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular dated 2/2022 dated 5th May, 2022 read with General Circulars No. 20/2020 dated 5th May, 2020, No. 14/2020 dated 8th April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020, No. 39/2020 dated 31st December, 2020, No. 02/2021 dated 13th January, 2021, No. 19/2021 dated 8th December, 2021 and No. 21/2021 dated 14th December, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India's (SEBI) Circular dated SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 (collectively referred to as "SEBI Circulars"). The Notice of AGM along with Annual Report 2021-22 have been sent in electronic mode only to the members whose e-mail IDs are registered with the Company/Registrar & Share Transfer Agents (RTA) or relevant Depository Participant(s) in accordance with the aforesaid Circulars. The electronic dispatch of Notice and Annual Report to the Members has been completed on 7th September, 2022. The Annual Report for Financial Year 2021-22, Notice of 14th AGM and the instructions for e-voting are available on the Company's website www.emamirealty.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the Notice of 14th AGM is also available on CDSL's e-voting website www.evotingindia.com.

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Members to enable them to exercise their right to vote electronically on the businesses set out in the Notice dated 9th August, 2022, using remote e-voting system as well as e-voting at the AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL). All the Members are hereby informed that the businesses as set out in the said Notice shall be transacted through voting by electronic means only.

The detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM are given in the Notice of AGM. Members are requested to note the following:

(a) The remote e-voting period shall commence on Saturday, 24th September, 2022 from 10:00 a.m. (IST) and ends on Wednesday, 28th September, 2022, at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by the CDSL at 5:00 PM on 28th September, 2022 and no e-voting will be allowed thereafter. The facility for e-voting will also be made available during the AGM for the Members who attend the meeting and have not cast their vote by remote e-voting.

(b) The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on 22nd September, 2022 ("cut-off date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Those who become Members of the Company after sending of AGM Notice and Annual Report and holding shares as on 22nd September, 2022 (cut-off date) may write to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or to the Company at infra@emamirealty.com requesting for e-voting details. However, those Members already registered with CDSL for remote e-voting can use their existing login ID and password to exercise their votes.

Members holding shares in physical mode and who have not registered/ updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by submission of ISR-1 duly filled and signed and other relevant forms and supporting documents with the RTA at mdlpc@voh.com or to the Company at infra@emamirealty.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants as per process advised by the Depository Participants.

In case you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsl.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dahi (022-23058542) or alternatively, may write to Mrs. Payal Agarwal, Company Secretary, Acropolis, 13th Floor, 1858/1, Rajdanga Main Road, Kasba, Kolkata-700107, Email id payal.jain@emamirealty.com

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL

| Login type | Helpdesk details |
|--|---|
| Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL | Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at evoting@cdslindia.com or contact at toll free number 1800 22 5333 |
| Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no. : 1800 1020 990 and 1800 22 44 30 |

The results of e-voting and votes cast at the AGM will be announced within 48 hours from the conclusion of the AGM and will be communicated to the Stock Exchanges and hosted on the Company's website.

BOOK CLOSURE

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd September, 2022 to 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

By order of the Board
For Emami Realty Limited
 Payal Agarwal
 Company Secretary
 ICSI Membership No. A22418

Kolkata
 8th September, 2022

IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED
 CIN: L74140MH2008PLC177884
 Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.
 Tel: (+91-22) 4876 5600 | Fax: (+91-22) 4646 4706
 Email id: secretarial@iifw.com | Website: www.iiflwealth.com

15th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE AND DETAILS THEREOF

Notice is hereby given that the Fifteenth Annual General Meeting ("AGM") of IIFL Wealth Management Limited ("Company") will be held on **Friday, September 30, 2022, at 4:00 p.m. (IST)**, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as will be set out in the Notice of the AGM ("AGM Notice") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and all other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") in this regard (collectively referred to as "MCA and SEBI Circulars").

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Monday, September 26, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of ensuing AGM.

In accordance with the MCA and SEBI Circulars, the AGM Notice along with the Annual Report of the Company for the financial year 2021-22, will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories. Members may note that the AGM Notice and aforesaid Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.iiflwealth.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on the resolutions set out in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Members are requested to note that they can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only. Members who have not registered their e-mail address will have an opportunity to cast their vote on the resolutions as set forth in the AGM notice through remote e-voting and e-voting. Accordingly, a detailed procedure a) for remote e-voting and e-voting and b) for participating in the AGM through VC / OAVM, for shareholders holding shares in dematerialized / physical mode, will be provided in the AGM Notice.

We encourage Members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company communication through e-mail. Accordingly, members are requested to register / update their e-mail addresses in the following manner:

- Members holding shares in dematerialized form, who have not registered / updated their e-mail addresses are requested to register / update their e-mail addresses with their respective Depository Participants; and
- Members holding shares in physical form are requested to register / update their e-mail addresses with Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company by writing an e-mail at mt.helpdesk@linkintime.co.in.

Only the Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members are requested to intimate changes, if any, in their name, postal address, e-mail address, telephone / mobile numbers, bank account details, Permanent Account Number, nominations, power of attorney etc. to their Depository Participants in case the shares are held by them in dematerialized form and to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company, in case the shares are held by them in physical form, in the manner as shall be detailed in the AGM Notice.

The AGM Notice will be sent to the Members in accordance with the applicable laws to their registered e-mail addresses in due course.

By Order of the Board
For IIFL Wealth Management Limited
 Sd/-
Rohit Bh

सांकेतिक कब्जा सूचना

ICICI Bank शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.-बी-३, वायफकव आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

ज्याअर्थी, निम्नव्याखरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटीयजेशन अॅन्ड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सिअल असेट्स अॅन्ड एन्व्हेस्टमेंट ऑफ सिक्युरिटी इस्टेट अॅन्ड, २०२२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इस्टेट (एन्व्हेस्टमेंट) कलम, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सार सूचना प्रतीपत्ती ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सार अॅन्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सार रूसच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इच्छा देण्यात येतो की, सार मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सार मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहिल.

| अ. क्र. | कर्जदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक | मिळकतीचे वर्णन / सांकेतिक कब्जाची तारीख | मागणी सूचनेची तारीख / मागणी सूचनेची रक्कम (₹.) | शाखेचे नाव |
|---------|--|---|--|------------|
| १. | अमित सूरी पाटेकर आणि मनिषा अमित पाटेकर - एलबीसीएनएन०००४९३०६७७ आणि एलबीसीएनएन०००५३०५६९१ | फ्लॉट क्र. ४०११, ४था मजला, विंग क्र. - ए६, कॅमलॉट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट क्र. ११-२०, सर्व्हे क्र. २१३१/१, विमान नगर, गाव - लोहावा, तालुका - हवेली, महाराष्ट्र, पुणे - ४११०१४ / सप्टेंबर ०३, २०२२ | मे २०, २०२२ रु. ३७,०८,४९४.००/- | पुणे |

वरील नमूद कर्जदार/हस्तांतरण याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इस्टेट (एन्व्हेस्टमेंट) कलम, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सार सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक: सप्टेंबर ०८, २०२२

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयाने संक्षिप्त वाद क्र.२७६ सन २०१८ आयसीआयसीआय बँक लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थापित आणि बँकिंग रेग्युलेशन अॅन्ड, १९४९ अंतर्गत बँक म्हणून परवानाधारक बँकिंग कंपनी, जिचे नोंदीकरण करण्यात आले आहे आयसीआयसीआय बँक चकती संकेत जवळ, जुना पारदा रोड, बडोदा ३९०००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक लि., वांटे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१ येथे. द्वारा तिचे कुळमुखव्यापार धारक श्री. राजेश चिंतामण वानखेडे, डेप्ट मॅनेजर, वय ४७ वर्षे, ... वादी विरुद्ध मोहम्मद फारुक मकनुल अहमद चौधरी वय २७ वर्षे, पेशा नोकर, भारतीय रहिवासी, राहणार खोली क्र. १०५, भारतीय कमला नगर, रसा गल्ली, सॉल्ट पॅन रोड, सुधामा मैडिकल जवळ, अॅण्टोप हिल, चडाळा (पूर्व), मुंबई-४०००६७, ज्यांचा कार्यालयाचा पत्ता एमलूर फार्मासिव्हटिकल लि., ३०९२, सी विंग, ३ रा मजला, अंबिवीग गार्डन इस्टेट नगर, चांदिवली स्टुडिओ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००२९.

MUTUAL FUNDS Sahi Hai **uti** UTI Mutual Fund *Haq, ek behtar zindagi ka.*

Notice For Declaration Of Income Distribution Cum Capital Withdrawal

UTI Flexi Cap Fund

| Name of the Plan | Quantum of IDCW (Gross Distributable Amt.)* | | Record Date | Face Value (per unit) | NAV as on 06-09-22 (per unit) |
|--|---|------------|----------------------------|-----------------------|-------------------------------|
| | % | ₹ per unit | | | ₹ |
| UTI Flexi Cap Fund - Regular Plan - Income Distribution cum capital withdrawal option (IDCW) | 45.00 | 4.5000 | Tuesday September 13, 2022 | ₹10.00 | 165.8617 |
| UTI Flexi Cap Fund - Direct Plan - Income Distribution cum capital withdrawal option (IDCW) | | | | | 175.1389 |

*Distribution of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).

Pursuant to payment of dividend, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of dividend to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

Mumbai September 07, 2022 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022-66786666. UTI Asset Management Company Pvt. Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. [CIN-L65991MH2002PLC137867].

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED
CIN: L74140MH2008PLC177884
Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400013.
Tel: (+91-22) 4876 5600 | Fax: (+91-22) 4646 4706
Email id: secretarial@iiflw.com | Website: www.iiflwealth.com

१५ वी वार्षिक सामान्य बैठक ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमांने घेतली जाईल व त्याचा तपशील

येथे असे सूचित करण्यात येते की आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड ('कंपनी') ची पंधरावी वार्षिक सामान्य बैठक ('एजीएम') ही शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२, रोजी (भारतीय वेळेनुसार) दुपारी ४:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/ इतर ऑडिओ व्हिडिओ ('ओएव्हीएम') च्या माध्यमांने वार्षिक सामान्य बैठकीच्या सूचनेनुसार ('एजीएम सूचना') कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') आणि सेबी (लिटिंग ऑब्जिगेशन अॅन्ड डिस्क्लोझर रिक्विरमेंट्स) नियामक, २०१५ च्या सामान्य परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि कॉर्पोरेट मंत्रालय ('एमसीए') च्या मे ३३,२०२२ च्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ आणि इतर सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') च्या इतर परिपत्रकनुसार (ज्यांना एकत्रितपणे 'एमसीए आणि सेबी परिपत्रक' असे नमूद केले जाईल) उद्योगाच्या व्यवहारासंदर्भात आयोजित करण्यात येणारे 'सेबी'.

येथे असे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१४(व्यवस्थापन आणि प्रशासन) विभाग ११ आणि त्यासह नियम १० आणि सेबी (लिटिंग ऑब्जिगेशन अॅन्ड डिस्क्लोझर रिक्विरमेंट्स) नियामक २०१५ च्या नियामक ४२ नुसार कंपनीचे सदस्य नोंदी वही आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ ते शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०२२ (दोन्ही दिवस धरून) पर्यंत एजीएम मुळे बंद असतील.

एमसीए आणि सेबी परिपत्रकनुसार, एजीएम सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ करिताची कंपनीचा वार्षिक अहवाल हा फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठविला जाईल ज्यांचे ई-मेल हे कंपनीच्या डिपॉझिटरीमध्ये नोंदविले असतील. सदस्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की कंपनीची एजीएम सूचना आणि नमूद केलेला वार्षिक अहवाल हा कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.iiflwealth.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध आहे तसेच सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड www.evotingindia.com या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे.

कंपनीद्वारे रिमोट ई-मतदान सुविधा ('रिमोट ई-मतदान') ही सदस्यांकरता उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्यामुळे सदस्यांना एजीएम सूचनेमधील नियामकांवरती मतदान करता येऊ शकेल त्याशिवाय कंपनीद्वारे एजीएमच्या वेळेला देखील ई-मतदान ('ई-मतदान') सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सदस्यांनी याची नोंद घ्यावी की त्यांना एजीएम करिता व्हीसी/ओएव्हीएम पद्धतीने च हजर राहता येऊ शकेल. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल अॅड्रेस नोंदविला नसेल त्यांना एजीएम सूचनेमध्ये दिलेल्या निमार्णांचे पालन करून रिमोट ई-मतदान किंवा ई-मतदान करता येऊ शकेल. त्याकरिताची तपशीलवार माहिती अ) रिमोट ई-मतदान किंवा ई-मतदान आणि ब) एजीएम ला व्हीसी/ओएव्हीएम पद्धतीने हजर राहणे, डिमॅटरीयलाइन्ड/भौतिक स्वरूपाचे शेअर्स असलेल्या शेअरधारकांकरता, एजीएम सूचनेच्या वेळेला सांगण्यात येईल.

आम्ही सदस्यांना आमचे सहकार्य देऊ आणि प्रोत्साहित करू की त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या हेतूने कंपनीशी ई-मेलच्या माध्यमांने संपर्क साधावा. त्यामुळेच सदस्यांना ही विनंती करण्यात येते आहे की त्यांनी खालील दिलेल्या पद्धतीने आपले नोंदीकरण/ई-मेल नोंदीकरण करावे:

- अ) डिमॅटरीयलाइन्ड पद्धतीचे शेअर असलेल्या सदस्यांनी आपला ई-मेल नोंदविला/अद्ययावत केला नसेल तर त्यांना संबंधित डिपॉझिटरी सदस्यांलादे तो ई-मेल च्या माध्यमांने नोंदवायच/अद्ययावत करायचा आहे आणि
- ब) ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपाचे शेअर्स आहेत त्यांना आपला ई-मेल अॅड्रेस नोंदवायच/अद्ययावत करायचा असेल तर तो त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतरण एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे ई-मेल लिहून करावयास सांगावे.

व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमांने एजीएमला हजर राहणाऱ्या सदस्यांची हजेरी ही कायद्याच्या विभाग १०३ नुसार संख्या जाणून घेण्याकरता केली जाईल.

सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांच्या नाव, पत्ता, ई-मेल अॅड्रेस, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, पॅन नंबर, नामांकन, पावर ऑफ अटॉर्नी इत्यादी मध्ये कोणताही बदल करावयाचा असल्यास डिमॅटरीयलाइन्ड पद्धतीचे शेअर असल्यास संबंधित डिपॉझिटरी प्रतिनिधींकडे आणि भौतिक स्वरूपाचे शेअर असल्यास लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड च्या रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतरण एजंटला सांगून करून घ्यावे आणि याची तपशीलवार माहिती ही एजीएम सूचनेमध्ये दिलेली असेल. येथे काही कालावधीमध्ये एजीएम सूचना ही सदस्यांना लागू होणाऱ्या नियामकांसह त्यांच्या नोंदीकरण/ई-मेल अॅड्रेसवर पाठविली जाईल.

आय आय एफ एल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड साठी
स्वाक्षरीकर्ता रोहित पिल्ले
कंपनी सचिव एसीएः२१४०१

ड इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड
संज्ञापन : U92140MH1969GAPO14359
नोंदीकरण कार्यालय: २०८, गोल्डन बॅवर्स, न्यू अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ दूरध्वनी क्र.: २६७३ ३७४८/४९/५०/६६९६ वेबसाईट: www.iprs.org ई-मेल: responseagm@iprs.org

५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेकरिता पुरकपत्र

इस्कर्ताने ऑटोडिटेड, हो कृष्णा लॅंड, हो कृष्णा मंदिरावती, जुहू, मुंबई ४०० ०४९ येथे **गुरुवार, दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ रोजी भा. प्र. वे. सकाळी ११.३० वा.** ऑनलाईन कारवायाच्या कंपनीच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण ('५२ वी एजीएम') साठी ड इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड ('कंपनी') ने सूचना जारी केली होती. कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी सहवाचता या अंतर्गत संबंधित नियमानुसार अनुपलनात ५२ व्या एजीएमची सूचना कंपनीच्या समासदनात विवर्तित केली होती.

समासदनात पुढे कळविण्यात येते की, वरीलप्रमाणे ५२ व्या एजीएमच्या सूचनेच्या वितरणानंतर कंपनीला कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १६० अन्वये १ (एक) लेखक - संगीतकारांकडून कंपनीचे लेखक - संगीतकार संचालक, प्रवेश पत्र म्हणून निवडणुकीसाठी त्यांच्या संबंधित उमेदवारी प्रस्तावित करणारी नामांकन प्राप्त झाली. त्यानुसार, वरीलप्रमाणे लेखक-संगीतकार समासदकांदून प्राप्त झालेल्या नामांकनाच्या जोरावर संचालकांच्या निवडणुकीसाठी ठराव क्र. १० अंतर्गत करून कंपनीने ५२ व्या एजीएमच्या सूचनेसाठी पुरकपत्र जारी केले आणि ६ सप्टेंबर २०२२ रोजी ते कंपनीच्या समासदनात विवर्तित करण्याचे काम पूर्ण केले आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी व कर्तव्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० ला अनुसरून कंपनीने ५२ व्या एजीएमच्या सूचनेत आणि ३ सप्टेंबर, २०२२ दिनांकात ५२ व्या एजीएमच्या सूचनेच्या पुरकपत्रात प्रस्तावित केलेल्या ठरावांच्या संबंधित तिच्या समासदनात ५२ व्या एजीएमची सूचना पुढीलप्रमाणे प्रस्तावित केल्या ठरावांच्या संबंधित www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

५२ व्या एजीएमच्या सूचनेसाठीचे पुरकपत्र कंपनीची वेबसाईट www.iprs.org आणि सीडीएसएलची वेबसाईट <https://www.evotingindia.com> वर सुद्धा उपलब्ध आहे.

नियामक मंडळाच्या अद्ययावत ड इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेडसाठी सही / - जावेद अख्तर अध्यक्ष
संज्ञापन: ००९१२९८४

दिनांक: मुंबई दिनांक: ६ सप्टेंबर, २०२२

NOTICE
Ms. Pushpa L. Thadani a Member of the Kumari Jethi T. Sipahimalani Co-Operative Housing Society Ltd. having address at Block No-9A, Flat No-7, Kumari Jethi T. Sipahimalani Co-Operative Housing Society Ltd., Mori Road, Mahim, Mumbai - 400016. and being joint owner in flat No 9A/7 in the building of the society, died on 01/12/2021 without any Nomination. Shri Haresh N Thadani has made application to Society on 09/02/2022 for transfer of the shares of Ms. Pushpa L. Thadani to his name.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 30 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society /with the Hon. Secretary of the society between 10 a.m. to 1.30 p.m. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Kumari Jethi T. Sipahimalani Co-op. Housing Society Ltd.
Hon. Secretary

दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयाने संक्षिप्त वाद क्र. ३२ सन २०१९ आयसीआयसीआय बँक लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थापित आणि बँकिंग रेग्युलेशन अॅन्ड, १९४९ अंतर्गत बँक म्हणून परवानाधारक बँकिंग कंपनी, जिचे नोंदीकरण करण्यात आले आहे आयसीआयसीआय बँक चकती संकेत जवळ, जुना पारदा रोड, बडोदा ३९०००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक लि., वांटे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१ येथे. द्वारा तिचे कुळमुखव्यापार धारक श्री. राजेश चिंतामण वानखेडे, डेप्ट मॅनेजर, वय ४७ वर्षे, ... वादी विरुद्ध असमा खाजा रोख वय २८, बी/४०३, रेहान टॉरस, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), दिव्ही दरवार जवळ, मुंबई-४००१०२. ... प्रतिवादी प्रतिमा असमा खाजा रोख वय २८, बी/४०३, रेहान टॉरस, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), दिव्ही दरवार जवळ, मुंबई-४००१०२. सूचना घ्यावी की, सार सन्माननीय न्यायालय खालील अनुनोदीकरिता वरील नावाच्या वादीद्वारे २१ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११ वा. मध्याह्न वेळी न्यायालय खोली क्र. ०२ मधील पीठासन सन्माननीय न्यायाधिवाशी श्रीम. एस.एस. तोडकर यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. ... वादी त्यामुळे विनंती करतात की:- ए. घोषित करावे की, रु. २,९६,६१४/- (रुपये दोन लाख एकाशतानुसार हजार सहाशे चौदा मात्र) ची एकूण रक्कम वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्यास तारखेपासून द.सा. २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील सार दाखल्या तपशिलानुसार रु. २,९६,६१४/- (रुपये दोन लाख एकाशतानुसार हजार सहाशे चौदा मात्र) ची एकूण रक्कम वादींना चुकती करण्यासाठी निदेश देणारा प्रतिसिध्दीनुसार हक्क मंजूर करावा. सी. सार दाखल्याच्या हक्काकरिता डी. प्रकरणाचे वास्तव आणि परिस्थितीनुसार सन्माननीय न्यायालयाला योग्य आणि उचित वाटतील अशा पुढील आणि कोणत्याही अन्य अनुनोदीकरिता. सार दिनांक ११ ऑगस्ट, २०२२

प्रबंधकांकरिता दिंडोशी येथील नगर दिवाणी न्यायालय सी. सचिवा एम. मल्लकार्जे वार्दीकरिता वकील कार्यालय:- ए-००१, तळमजला, सारु सीएचएस लि., विल्डिंग क्र. ९, सुविधाभूय, बँक ऑफ इंडिया विल्डिंगच्या मागे, दिंडोशी न्यायालयजावळ, फिक्म सिटी रोड, मालाड (पू.), मुंबई-४०००१७.

सांकेतिक कब्जा सूचना

ICICI Bank शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.-बी-३, वायफकव आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

ज्याअर्थी, निम्नव्याखरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटीयजेशन अॅन्ड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्सिअल असेट्स अॅन्ड एन्व्हेस्टमेंट ऑफ सिक्युरिटी इस्टेट अॅन्ड, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इस्टेट (एन्व्हेस्टमेंट) कलम, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सार सूचना प्रतीपत्ती ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सार अॅन्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सार रूसच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इच्छा देण्यात येतो की, सार मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सार मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहिल.

| अ. क्र. | कर्जदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक | मिळकतीचे वर्णन / सांकेतिक कब्जाची तारीख | मागणी सूचनेची तारीख / मागणी सूचनेची रक्कम (₹.) | शाखेचे नाव |
|---------|--|--|--|------------|
| १. | शिवांगी जकांवर आणि अमित जटाले - एलबीसीएनएन०००२९३६९१ | फ्लॉट क्र. १०४, १ला मजला विल्डिंग एच डेव्हिन्समन आस्टिया फेज -२, मोशी पुणे, गट क्र. २१६, मोशी आडोडी रोड पुणे ४१२१०५ / ०२ सप्टेंबर, २०२२ | जून १३, २०२२ रु. २८,७६,६९९.००/- | पुणे |
| २. | मोेश पांडुरंग चव्हाण आणि अमदावई पांडुरंग चव्हाण - एलबीसीएनएन०००३३०८७७७ | फ्लॉट क्र. ५०१, ५था मजला, विल्डिंग बी, संस्कृती, गट क्र. १६४७/१६४८, पाटील नगर, बिखली, पुणे-४१२११४ / ०२ सप्टेंबर, २०२२ | मे २५, २०२२ रु. १९,९४,५३२/- | पुणे |
| ३. | अजय सोम अगवतल आणि सीमा अजय अगवतल - एलबीसीएनएन००१८९८९६ | फ्लॉट क्र. १६, ४था मजला, इमारत/विंग-सी१, ग्रीन फील्ड्स, ग्रीन स्की विल्डिंग सीएचएसएल, सर्व्हे क्र. १०९/४९, १०९/४बी, १०९/४, ११०/४१, ११०/४बी, ११०/४, ११०/४, ११०/४, ११०/४, ११०/४, ११०/४ / ०२ सप्टेंबर, २०२२ | मे २५, २०२२ रु. २७,७२,५४६/- | पुणे |
| ४. | गोविंद शंकर जाधव आणि मनिषा गोविंद जाधव - एलबीसीएनएन०००५३००८७ | फ्लॉट क्र. ३०५, इंद्रावणी रिव्हर ब्लू रिसिडेन्सी, डुडुळगाव, सर्व्हे क्र. ३६, पुणे ४१२१०५ / ०२ सप्टेंबर, २०२२ | मे १२, २०२२ रु. ३३,१४,०२३/- | पुणे |
| ५. | जयदीप मोहन आणि सोमा मोहन - एलबीसीएनएन००१८५९१६ | फ्लॉट क्र. ३०१, ३रा मजला, अस्पेंस-बी१, न्याती, एम्बिसस बी-ऑप, हाऊस सोसा., सर्व्हे क्र. ४, हिस्सा क्र. २/२, मोहम्मदवाडी, वैद्यकीय क्षेत्र, पुणे ४११०४० / ०२ सप्टेंबर, २०२२ | मे १२, २०२२ रु. ८,२३,३७०/- | पुणे |
| ६. | पुनम कुमारी आणि अमिताज कुमार - एलबीसीएनएन०००२३८६३०५ | फ्लॉट क्र. १००, महाराष्ट्र, पुणे-४१२१४४ / ०२ सप्टेंबर, २०२२ | जून ०८, २०२२ रु. २९,६८,६८५.००/- | पुणे |
| ७. | नवरोझ रोहिंजन रुस्तम आणि होनी आर रुस्तम - एलबीसीएनएन०००३१५०३२२ | फ्लॉट क्र. ११५०, ११था मजला, मिसिसिपी (डी) न्याती इंधांस फेज, सर्व्हे क्र. १९ उडेंगु पुणे, सर्व्हे क्र. १९ हिस्सा क्र. ५, पुणे ४११०६० / ०२ सप्टेंबर, २०२२ | जून १३, २०२२ रु. ३६,३९,११९.००/- | पुणे |
| ८. | तुनी विनोद पासळकर आणि विनोद सोमान पासळकर - एलबीसीएनएन०००२४२६९७९ व एलबीसीएनएन०००२४७२७९१ | फ्लॉट क्र. १, १ला मजला, बी विंग, 'बस क्लासिक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड' म्हणून ओळखली जाणारी इमारत, सर्व्हे क्र. १२०, हिस्सा क्र. ७, गाव पाषाण, तालुका हवेली, पुणे-४११००८ येथे बांधलेली आहे. / ०२ सप्टेंबर, २०२२ | मे २५, २०२२ रु. ५०,२९,६५०.००/- | पुणे |
| ९. | मोेश सुदाम ओव्हाळ आणि लक्ष्मी सुदाम ओव्हाळ - एलबीसीएनएन०००५७९३३३ | फ्लॉट क्र. २०२, २रा मजला, कृष्ण कुंज, प्लॉट क्र. ४८, सर्व्हे क्र. ५३५५४/४५५५/२५६५/२५६५/२५६५, बडगाव मावळ, तालुका: मावळ, पुणे - ४१२१०६ / ०२ सप्टेंबर, २०२२ | मे २४, २०२२ रु. ४,४९,८८३/- | पुणे |
| १०. | योगेश दत्तात्रय सिंघे आणि सोनाली संनाथ वाळंकर - एलबीसीएनएन०००५१४७२१७ | फ्लॉट क्र. ४०७, ४था मजला, आदित्य वर्धन हाट्टस ए इमारत बडगाव ता. मावळ पुणे ४११५ महाराष्ट्र पुणे ४१२१०६ / ०२ सप्टेंबर, २०२२ | एप्रिल २६, २०२२ रु. २१,८१,४४८/- | पुणे |
| ११. | बिनीती साहू आणि साहू बी जी - एलबीसीएनएन०००२१६६३३ | फ्लॉट क्र. बी ३१२, नौती प्रिक्लेज-इमारत बी अटुक नगर एच जवळ, मार्कडी पुणे, ७८/३/१ हिजवडी आयटी पार्क, एचपी पेट्रोल पंपजवळ, महाराष्ट्र पुणे - ४११०५७ / ०२ सप्टेंबर, २०२२ | एप्रिल १२, २०२२ रु. १९,१७,४४८/- | पुणे |

वरील नमूद कर्जदार/हस्तांतरण याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इस्टेट (एन्व्हेस्टमेंट) कलम, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सार सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक: सप्टेंबर ०